

28th November 2022

The Secretary, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai 400 001 Scrip Code: 500674 The Secretary,
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor
Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra East, Mumbai 400 050
Symbol: SANOFI

**Sub: Publication of Postal Ballot Notice** 

**Dear Sirs** 

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in continuation of our letter dated 25<sup>th</sup> November 2022, please find enclosed copies of the advertisement published in Business Standard (All Editions in English) and Sakal (in Marathi) on Saturday, 26<sup>th</sup> November 2022, confirming the dispatch of Postal Ballot Notice through electronic mode.

This is for your information and records.

For Sanofi India Limited

Radhika Shah Company Secretary & Compliance Officer Membership No: A19308

# Centre to review spending pattern of rural job scheme

New Delhi, 25 Novembe

■ he Centre has formed a high-level panel headed by a former bureaucrat to undertake a comprehensive review of the flagship rural job guarantee scheme's expenditure pattern, governance structure, and administrative issues with an aim to plug loopholes and leakages.

The move comes ahead of the Budget, with questions over the hefty allocation for the scheme despite resumption of normal economic activity.

Sources said the panel, formed in October, is slated to submit its report by January, just before the 2023-24 Union Budget is placed in Parliament in February.

The review is a pan-Indian exercise that will also look at areas and districts where Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MGNREGS) expenditure has surged during the past few years, and the reasons thereof. According to some reports, the spending on MGN-REGS in poorer states such as Bihar and Odisha has been lower than the relatively economically affluent ones such as Tamil Nadu, which have a



-21.05 -23.26 26.18 20.46-24.36 15.93 -13.41 12.91 lul Apr Aug Sep 0ct

HOUSEHOLDS DEMANDING WORK

2018-19-2019-20-2020-21-2021-22-2022-23

big focus area of the panel one is also being done with would be to understand whether MGNREGS has been fulfilling its role of poverty alleviation and whether there needs to be any change in focus for that," a senior official directly involved in the process told Business Standard.

He said a fundamental alteration of the MGNREGS structure looked very unlikely because it was a legislation unlike any other government schemes, and would need Parliament approval.

"MGNREGS was started in 2006 and 16 years have passed since then. The scheme's performance and progress has been reviewed several times higher per-capita income. "One in the past and the current

the same objective to make it more in sync with changing times and requirements,' another official said.

Work demand for MGN-REGS has shown signs of slackening in the past few months. In October, around 15.5 million households sought work under the scheme, which is higher than the corresponding pre-Covid month of October 2019, but much less than the demand for the same month in the next two years.

The October work demand under the scheme, according to the MGNREGS website, is the lowest in a month so far in this financial year.

However, the fact that a sig-

nificant number of people are still seeking work under this scheme means that if the trend continues in the months ahead, there is a chance that once again close to 70 million households could seek work, said experts.

Before the pandemic, 50-55

45

\_40

\_35

30

\_25

20

15

10

million households regularly used to seek work in a year. This has jumped to over 70 million per year since the pandemic. If this year, too, over 70 million households demand work. then it will mean that the scheme characteristics have fundamentally undergone a change and overall economic growth is still not percolating down to the rural and unorganised segments of the society.

### sanofi

**SANOFI INDIA LIMITED** Sanofi House, CTS No.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400072.

Tel.: +91(22) 2803 2000 • Fax: +91(22) 2803 2939 Corporate Identity Number: L24239MH1956PLC009794 Website: www.sanofiindialtd.com; Email: igrc.sil@sanofi.com

### NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that in compliance with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, 22/2020 dated 15th June 2020, 33/2020 dated 28th September 2020, 39/2020 dated 31st December 2020, 10/2021 dated 23rd June 2021, 20/2021 dated 8th December 2021 and 3/2022 dated 5th May 2022. issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as the 'MCA Circulars'), the Company has completed dispatch of Postal Ballot Notice on 25th November 2022 for seeking approval of Members for appointment of Ms. Annapurna Das as Non-Executive (Non-Independent) Director of the Company w.e.f. 3rd November 2022 only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 18th November 2022 (Cut-off date).

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commences from 9:00 a.m. (IST) on 28th November 2022 and ends at 5:00 p.m. (IST) on 27th December 2022. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of the Members shall be in proportion to their shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Communication of assent or dissent of the Members would take place only through the remote

Members are further requested to note that once the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes

Notice shall be available on the Company's website i.e. www.sanofiindialtd.com, website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and NSE India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL at

The Board of Directors of the Company have appointed Mr. Omkar Dindorkar (ACS 43029), Partner or failing him Ms. Deepti Kulkarni (ACS 34733), Partner at M/s. MMJB & Associates LLP, Practicing Company Secretaries, as Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner

In case of queries, members can write an email to evoting@nsdl.co.in or contact at Toll free no.: 1800 1020 990 and 1800 224 430 or contact Ms. Radhika Shah, Company Secretary of the Company at Sanofi house, CTS no.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400072, or send an email to igrc.sil@sanofi.com, who will also address grievances connected with the process of voting by electronics means

By Order of the Board of Directors

Radhika Shah

Company Secretary Membership No: A19308

## Wheat planting area rises 10%

New Delhi, 25 November


With almost 50 per cent of the normal area covered, wheat acreage could see a good jump this year, which is good news for a strong harvest if the weather remains benign in the coming months, according to traders and market players.

Till Friday, November 25, wheat was sown in around 15.28 million hectares, which is almost 10.48 per cent more than the area covered during the same period last year. As regards other crops, mustard has been sown in around 7.08 million hectares, which is 14.38 per cent more than in the same period in 2021.

Gram (chana) has been sown in around 6.71 million hectares, which is marginally more than the area covered during the same period a year ago.

In total, rabi crops were sown in around 35.85 million hectares till Friday — 7.2 per cent more than the area covered during the same period last year.

Usually, the main rabi crops are sown in around 64 million hectares. This means that so far sowing is over in nearly 56.25 per cent of the normal area, which is the average area covered in the last five years. During the week wheat prices in the domestic markets scaled new highs, almost ₹2,900 per quintal, in North Indian markets. The Centre has said it is monitoring the situation and will take a call on resuming open market sales for wheat, lowering import duty, or extending the



Pradhan Mantri Gareeb Kalyan Ann Security Act. Yojana (PMGKAY) beyond December at an "appropriate" time. It said it would have er Origo has upped the kharif production h grains in its inventories even if the

scheme is extended beyond December. Under the PMGKAY, the Central government has been distributing 5 kg of wheat and rice over and above the usual

Meanwhile, private commodities playbeneficiaries under the National Food er than in the same period last year.

Date: 25th November 2022

Place: Mumbai

### PUBLIC NOTICE Dt. 26.11.2022 FOR KIND ATTENTION OF ESTEEMED CUSTOMERS OF THE BANK -**UPDATION OF KYC AND CUSTOMER PROFILE INFORMATION.**

The customers are informed through this public notice that as per KYC-AML guidelines of RBI, the Customers are required to update their Profile particulars periodically. Therefore Customers are requested to provide their updated Profile information/ Mobile number (if available), PAN card or Form 60/61, Income details Occupation, Business etc., along with ID / Address proof documents to their **Home Branch** immediately. **Please note that** in pending accounts debit transactions will be freezed from 10.12.2022. Customers are requested to update their Profile and KYC particulars as above for availing un-interrupted Banking services.

For further details, customers may contact their Home Branch/ Visit Web Site www.centralbankofindia.co.in or Customer care No. 1800 22 1911. **Authorized Official** 

**INOX LEISURE LIMITED** 

Andheri Flyover, Western Express Highway,

CIN: L92199MH1999PLC353754

Andheri (East), Mumbai – 400093

Telephone: (91 22) 4062 6900

Website: www.inoxmovies.com

IN THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

**MUMBAI BENCH** 

C.P. (CAA)/207/MB/2022

C.A.(CAA)/201/MB/2022

In the matter of the Companies Act, 2013;

AND

a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its registered office at 5th Floor, Viraj Towers, Next to Andheri Flyover,

a Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its registered office at

(The First Petitioner Company and the Second Petitioner Company to referred as "the Petitioner Companies" or "Petitioners").

NOTICE OF HEARING OF COMPANY SCHEME PETITION

Notice is hereby given that a Company Scheme Petition under sections 230 to

232 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for an order sanctioning the Scheme of Amalgamation of INOX Leisure Limited ('Transferor Company') with PVR Limited ('Transferee Company') and their respective

shareholders and creditors ('Scheme') was presented by the Petitioner Companies before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('Tribunal') on 22<sup>rd</sup> October, 2022 and was admitted by the Tribunal on

3<sup>st</sup> November, 2022. The said Petition is fixed for hearing and final disposal before the Tribunal on 15<sup>st</sup> December, 2022.

Any person desirous of supporting or opposing the company scheme petition should send to the Advocate of the Petitioner Companies at the address

mentioned below, a notice of his / her intention, signed by him / her or his / her advocate(s), with his / her name and address, so as to reach the Advocate of the Petitioner Companies at Hemant Sethi and Co., 309, New Bake House,

Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai 400001 and the Tribunal at 4<sup>th</sup> Floor, Telephone Exchange, G D Somani Road, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005, not later than 2 (two) days before the date

fixed for hearing of the Company scheme petition. Where any person seeks to oppose the Company scheme petition, grounds of opposition or a copy of his

A copy of the Company scheme petition along with all the exhibits can be

obtained from the Advocate of the Petitioner Companies, between 11:00 a.m. to 5:00 p.m. on any working day (except Saturdays, Sundays and public holidays) and not later than 2 (two) days before the date fixed for hearing of the Company

7<sup>th</sup> Floor, Lotus Grandeur Building, Veera Desai

Road, Opposite Gundecha Symphony, Andher

her affidavit shall be furnished with such notice.

Dated: 25<sup>th</sup> day of November, 2022

scheme petition by any person requiring the same on the pay charges for the same.

Western Express Highway, Andheri (East),

Mumbai - 400093 CIN: L92199MH1999PLC353754

(West), Mumbai - 400053 CIN: L74899MH1995PLC387971

PVR Limited

Email id: contact@inoxmovies.com

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013

and other applicable provisions of the Companies Act, 2013 and

In the matter of Scheme of Amalgamation of INOX Leisure Limited

("Transferor Company") having CIN L92199MH1999PLC353754 with PVR Limited ("Transferee Company") having

CIN L74899MH1995PLC387971 and their respective

...First Petitioner

Transferor Company

...Second Petitioner

For INOX Leisure Limited

**Company Secretary and Compliance Officer** 

Vishav Seth

Planning, Development & Operations Department

### Cummins India Limited

Regd. Office: Cummins India Office Campus. Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015 Email: cil.investors@cummins.com

### **Notice of Postal Ballot**

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice seeking Members' consent on the resolution(s) as set out in the said Notice has been sent electronically to the Members of whose e-mail address is registered with the Company as on Friday, November 18, 2022, i.e. the Cut-off Date, in compliance with MCA Circulars. The Company has completed the electronic dispatch of the Postal Ballot Notice on Friday, November 25, 2022.

The Postal Ballot Notice is available on the website at www.cumminsindia.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com. Members who do not receive the Postal Ballot Notice electronically may download it from the above mentioned websites. Physical copies of the Postal Ballot Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelopes are not being sent to members for

### Instructions for e-voting:

In accordance with the provisions of sections 108, 110 of the Act read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, the Company is providing to its members the facility to exercise the right to vote on the resolution(s) proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the members of the company would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility. Members may cast their votes during the period mentioned herein below:

Commencement of e-voting : 9:00 a.m. (IST) on Monday, Novémber 28, 2022

: 5:00 p.m. (IST) on End of e-voting

Tuesday, December 27, 2022

Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-off Date i.e., Friday, November 18, 2022 are eligible to vote on the resolution(s) set out in the Notice through remote e-voting only. The voting rights shall be reckoned on the paid-up equity shares registered in the name of the Members as on that date. Members are requested to provide their assent or dissent through remote e-voting only. A person who is not a member as on the Cut-off Date should treat the Notice for information purpose only.

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the evoting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the

Manner of e-voting by Members holding shares in dematerialised mode, physical mode and Members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the User ID and Password can obtain/generate the same, has also been provided in the said Notice.

A person whose name is recorded in the Register of Members/ List of Beneficial Owners as on the Cut-Off Date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Voting rights of a member/beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/its shareholding in the paid up equity share capital of the Company as on the Cut-off Date. A person who becomes a member rather after the Cut-off Date should treat this notice for information purpose only.

The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. December 27, 2022. The results of e-voting shall be announced on or before Thursday, December 29, 2022 and will be displayed on the website of the Company at www.cumminsindia.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 224 430 or send a request to Mr. Amit Vishal at evoting@nsdl.co.in.

> For Cummins India Limited Vinaya A. Joshi

Place: Pune

Date: November 25, 2022

Company Secretary & Compliance Officer

## CRISIL SME TRACKER Non-Covid-19 services may boost hospital SMEs in FY23

CRISIL MI&A RESEARCH expects the revenues of hospitals and nursing homes to grow by a healthy 13-18 per cent year on year in the current fiscal year (FY23) too, after a high optical growth of 25-27 per cent in FY22 owing to the low base of 2020-21 (FY21).


Growth will ride on revival in demand for non-Covid-19 treatments - or regular services such as elective surgeries, outpatient department and other treatments — along with price hikes by health care providers, which will increase average revenue per operational bed. Small and medium enterprises (SMEs), which

account for 60-65

per cent of the health care delivery market, stand to benefit from the

improvement. SMEs in this segment are mainly involved in primary and secondary care, and only a few provide tertiary

For the record. the first quarter of FY22 saw the pandemic's second wave and related



**SME**s **DOMINATE** THE

**HOSPITAL SECTOR** 

mobility restrictions. Even though the focus was on Covid-19, regular treatments were hit less severely compared with the first wave. As a result, smaller hospitals mandated by the government to reserve a portion of their beds for Covid-19 patients witnessed a rise in occupancy. These hospitals also benefited from pent-up demand as the second wave abated and recovery in regular treatments kicked in.

### ALL IN A DAY

### SC seeks govt reply on pleas for recognition of gay marriages

Over four years after decriminalising consensual gay sex between adults, the Supreme Court on Friday sought response from the central government to separate pleas by two gay couples seeking enforcement of their right to marry and a direction to the authorities to register their marriage under the Special Marriage Act. A Bench, headed by Chief Justice DY Chandrachud, who was also part of the Constitution Bench which in 2018 decriminalised consensual gay sex, issued notice to the Centre besides seeking the assistance of Attorney General for India R Venkataramani in dealing with the pleas.

Senior advocate Mukul Rohatgi, appearing for the gay couples, said the issue was a sequel to the Navtej Singh Johan and the Puttaswamy judgments (gay sex and right to privacy verdicts respectively). The pleas seek a direction that the right to marry a person of one's choice be extended to LGBTQ (lesbian, gay, bisexual, and transgender and queer) people as part of their fundamental right. One of the petitions has sought interpretation of the Special Marriage Act, 1954 in a genderneutral manner where a person is not discriminated due to their

## **Demonetisation: Can't put** the clock back, govt tells SC

Resisting the Supreme Court's attempt to revisit the 2016 demonetisation exercise, the government said on Friday the court cannot decide a matter when no tangible relief can be granted by way of "putting the clock back" and "unscrambling a scrambled egg'

The remarks by Attorney General R Venkataramani came after the SC asked the Centre to explain whether it consulted the central board of Reserve Bank of India (RBI) before undertaking demonetisation of₹500 and ₹1,000 denomination notes in 2016. A five-judge Constitution bench headed by Justice S A Nazeer is hearing a batch of 58 petitions challenging the demonetisation exercise. "The only submission you have made is that these are all economic issues done by experts, (so) don't touch it. What is your opposition to the plea of the other side? Tell us what is your submission to counter their submissions. They said it is not in conformity with section 26 (2) of the RBI Act.'

had projected kharif production to fall to around 640.4 million tonnes. Origo now has projected India's kharif production for the crop year 2022-23 at 642.67 million monthly allocation to almost 800 million tonnes, which is, however, 1.7 per cent low-



एक जनाबदार

कर्जदार दृः!

व्हर्डिओ स्पेशल Ramdev Baba यांचा महिलासंदर्भात वादग्रस्त व्यक्तव्य

सकाळ प्रीमियम स्पेशल

QR CODE स्कॅन करा आणि पाहा सविस्तर व्हिडिओ





स

आता सकाळ वाचण्यासीबत ऐकण्याचाही आनंद घ्या.. सकाळ स्कॅन करा आणि च्या बातम्या विधीमंडळात सत्ताधारी-विरोधकांत १ 

QR कोड स्कॅन करण्यासाठी प<u>द</u>्धत अँड्रॉईड फोन युझर 👘 🧪 ios युजर तुमचा कॅमेरा ओपन करा अथवा गुगल लेन्सवर आय-फोन यजरनी कॅमेरा ओपन करा आणि धर कोड वस्ती धरा. क्लिक करा आणि QR कोड वस्ती धरा. गूगल लेन्स अँप नसेल तर गुगल प्ले कोड स्कॅन होऊन लिक स्टोअरमधून QR स्कॅनर ॲप डाऊनलोड करू STEP 3 STEP 3 करा आणि अनर्गोंक करा ई-समन

अशाच रिसर्च स्टोरीज, माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी ई-सकाळच्या 'प्रीमियम' सेक्शनला भेट द्या!



जम्मु : पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या विस्थापितांनी शुक्रवारी पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या स्मरणार्थ पाळल्या जाणाऱ्या 'शहिद दिना'निमित्त स्मारकाला अभिवादन केले.

# 'सीबीआय'कडून आरोपपत्र

# उत्पादन शुल्क गैरव्यवहार; बडे मासे गळाला

दिल्ली, ता. २५ (पीटीआय)

उत्पादन शुल्क

सातजणांविरोधात पहिले आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या आरोपपत्रामध्ये सध्या अटकेत असलेले दोन उद्योजक, एका वृत्तवाहिनीचा प्रमुख, हैदराबादेतील मद्य व्यावसायिक, दिल्लीस्थित मद्य वितरक आणि उत्पादनशुल्क विभागातील दोन माजी अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी तपाससंस्थेकडन

आम आदमी पक्षाचे संवाद तत्पूर्वी सीबीआयनेच या प्रकरणात

खुली चौकशी करण्यात येईल, असेही

**»** काय आहे गैरव्यवहार?

ज्या मद्य वितरकांनी मोठ्या प्रमाणावर लाच देऊ केली त्यांनाच दिल्ली सरकारच्या नव्या धोरणान्वये परवाने देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. 'आप'ने मात्र या आरोपाचे खंडन केले आहे. उत्पादनशुल्क विभागाचा कार्यभार सांभाळणारे मनीष सिसोदिया, उत्पादनशुल्क आयुक्त अरावा गोपी कृष्णन, तत्कालीन उत्पादनशुल्क उपायुक्त आनंदकुमार तिवारी, सहाय्यक उत्पादनशुल्क आयुक्त पंकज भटनागर, नऊ उद्योजक आणि दोन कंपन्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

विभागाचे रणनितीकार विजय नायर, दक्षिणेकडील कथित लॉबीचा माण्स म्हणून ओळखल्या जाणारा अभिषेक बोईनपल्ली, मुथा गौतम ('इंडिया अहेड न्यूज'चे व्यवस्थापकीय संचालक), समीर महेंद्र, अरुण पिल्लई आणि दोन माजी उत्पादनशुल्क अधिकारी कुलदीप आणि नरेंद्र सिंह यांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश आहे.

राजरकर, पं. छन्नलाल मिश्रा व

यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील

चुत्रीलाल राईकवार (लोकसंगीत)

सन्मानित

शुक्रवारी हे आरोपपत्र संबंधित सत्र न्यायालयासमोर सादर करण्यात येईल अशी माहिती दिल्ली उच्च न्यायालयास

सिसोदियांचा उल्लेख नाही

दिल्लीचे उपमख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा सीबीआयने याआधी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उल्लेख केला होता, पण ताज्या आरोपपत्रामध्ये मात्र त्यांच्या नावाचा

'सीबीआय'ने सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये मनीष सिसोदिया यांचे नावच नाही. हे सगळे प्रकरण बनावट आहे. छाप्यांमध्येही काहीच मिळाले नव्हते. आठशे अधिकाऱ्यांनी चार महिने तपास केला तरीसुद्धा त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

- अरविंद केजरीवाल,

मुख्यमंत्री दिल्ली

कोठेही उल्लेख दिसत नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेऊन साठ दिवस झाले असून प्रथमच याबाबत आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींवर 'भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १२०- ब (गुन्हेगारी कारस्थान)' आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील लाचखोरीच्या तरतुदींअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

## बच्चन यांच्या आवाजाचा विनापरवानगी वापर नको

## दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली, ता. २५ : विश्वविख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज, नाव आणि चेहरा व त्यांच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा (बौद्धिक संपदा) वापर त्यांच्या परवानगीशिवाय परस्पर करू नये, तसे केले तर संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने आज बजावले. उच्च न्यायालयाने दरसंचार मंत्रालयासह संबंधित विभागालाही अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित बाबी हटविण्यास सांगितले आहे.

'आपल्या बौद्धिक संपत्तीचा वापर निर्देशांशिवाय केला जात आहे.' असा आक्षेप घेणारी याचिका बच्चन यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.

'काही कंपन्या व संस्था आपले

'लॉटरी म्हणजे गैरव्यवहार' ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बच्चन यांच्यावतीने केलेल्या युक्तिवादात सांगितले की, "केबीसी लॉटरी नोंदणी आणि लॉटरी विजेता कसे बनायचे? या जाहिरातीत 'कौन बनेगा करोडपती'चा लोगो परस्पर वापरला आहे. त्यात सर्वत्र संबंधित अभिनेत्याचे (बच्चन) फोटो आहेत.

वस्तुतः ही लॉटरी म्हणजे एक

प्रकारचा गैरव्यवहार आहे. नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा चकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. जे लोक हे काम करत आहेत ते अत्यंत गैर व चकीचे आहे.' असे बच्चन यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.

आता यात एका केंद्रीय मंत्रालयाचेही नाव आल्याने तो चर्चेचा मुद्दा बनला आहे.

### समाजसुधारकच + एमपीएससीच्या अभ्यासक्रमाबाहेर

🕥 पान १ वरून

परिक्षार्थी करत असत. विशेषतः महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महर्षि कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, क्रांतिसिंह नाना पाटील व त्यांचे पत्री सरकार, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी वि.रा. शिंदे, धोंडो केशव कर्वे, र.धों.कर्वे, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यासारख्या सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभारणाऱ्या बहुजनवादी महापुरुषांच्या जीवनचरित्रांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान होते. त्यातून महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरासोबतच स्वातंत्र, समता आणि बंधुता याबाबत या युवा पिढीची वैचारिक बैठक पक्की होत असे. लोकाभिमुख प्रशासनात काम करताना या महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेऊन नवीन पिढी निर्माण होण्यास मदत होते. हाच भाग अभ्यासक्रमातून वगळल्यास नव्या पिढीला समाजसुधारकांचे कार्य, बलिदान कधीच समजणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.

लोकसेवा दरम्यान, राज्य आयोगाच्या आचारसंहितेच्या धास्तीने तयारी करणारे परिक्षार्थी जाहीरपणे याबाबत बोलण्याचे टाळत आहेत. त्यामुळे राज्य सरकारनेच याबाबतची भूमिका घेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा पूर्वीच्या पद्धतीनेच अभ्यासक्रमात समावेश करावा अशी मागणी पुढे येत आहे.

## दामले, अंकलीकर, राजूरकर यांचा सन्मान

🕥 पान १ वरून

कोरोना काळातील तीन वर्षे संगीत अकादमी पुरस्कार जाहीर झाले नव्हते, ते आज जाहीर करण्यात आले. अकादमी फेलोशीपसाठी सर्वसाधारण परिषदेच्या नवी तीन लाख रूपये तर अकादमी पुरस्कारांमध्ये ताम्रपत्र आणि शाल तसेच प्रत्येकी १ लाख रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप

महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते

पांड्राम घोटकर (लोककला-२०१९) मजीद गुलाबसाहेब सतारवाले (सतार निर्माते -२०१९) चेतनकुमार जोशी (बासरीवादन-२०१९) आरती अंकलीकर टिकेकर (गायन-२०२०) प्रशांत दामले (नाटक-२०२०) नंदिकशोर कपोते (परफॉर्मिंग आर्टस्-२०२०) मीना नाईक (बाहल्यांचा खेळ-२०२०) अनुप जलोटा (सुगम संगीत-२०२०) पं. उदय भवाळकर (गायन-२०२१) पंडिता शमा भाटे (कथक-२०२१) विलास जानवे (मुकनाट्य-२०२१)

असते. राष्ट्रपतींच्या हस्ते लवकरच करण्यात आली आहे. यात विख्यात शास्त्रीय गायिका मालिनी एका विशेष समारंभात हे पुरस्कार

संगीत नाटक अकादमीच्या लोकसंगीत कलाकार तीजन बाई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कला क्षेत्रातील दहा नामवंत व्यक्तींची प्रतिष्ठित अशा 'अकादमी फेलोशिप'साठी निवड

आले आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार विजेत

यांनाही

गौतम काळे (शास्त्रीय संगीत), वैशाली अनिल जाधव (तमाशा कलावंत), किशोर हरिदास व्हटकर( तबला निर्माते), ज्ञानेश्वर देशमुख (पखवाज वादन), संग्राम सुहास भंडारे (कीर्तन), विलास

'आझादी का अमृत महोत्सव'' पुरस्कार विजेते प्रभाकर भानुदास मांडे (लोककला) , शंकर कृष्णाजी अभ्यंकर (सतार वादन), उस्मान खान (उस्मान अब्दुल करीम खान, शास्त्रीय संगीत), भिक्ल्या धिंडा (लोकसंगीत तारपा), हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर (लोकनाट्य, तमाशा), वसंत रामभाऊ शेवळीकर (वाद्यसंगीत), पद्मा शर्मा (कथ्थक)

### पत्नीचा हत्येचा बनाव करणारा अटकेत

डोंबिवली, ता. २५ : चारित्र्यावर संशय घेत बुधवारी (ता. २३) रात्री पतीने पत्नीच्या डोक्यात कु-हाड घालत तिची हत्या केली. त्यानंतर तिचा खुन झाल्याचा त्याने बनाव रचला. टिटवाळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यान पती युवक दुटे (वय ३८) यानेच खून केल्याचे उलगडल्यामुळे पोलिसांनी त्याला

अटक केली.

टिटवाळा परिसरातील आपटी गावात बिदुसरा फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर युवक हा सुरक्ष रक्षकाचे काम करत असून तो पत्नी उषा (वय ३१) हिच्यासोबत तेथेच राहत होता. उषाच्या चारित्र्यावर यवक हा सतत संशय घेत असे. बुधवारी रात्री ८ च्या दरम्यान त्यांच्यात वाद झाला. या वादात युवकने डोक्यात कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली.

# संजय गांधी उद्यानात गुजरातचा सिंह +

### वाघांच्या बदल्यात सिंह जोडीचे हस्तांतरण

सकाळ वृत्तसेवा

सक्करबाग प्राणिसंग्रहालय येथील आशियाई सिंहाची एक जोडी आज (ता. २५) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली. जोडीमध्ये १ नर आणि १ मादी सिंहाचा समावेश आहे. सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून या जोडीला पिंजऱ्यात ठेवून आणण्यात आले. साधारण २१ तासांचा प्रवास करून ते राष्ट्रीय उद्यानात पोहचले. सिंह जोडीच्या बदल्यात गुजरातला उद्यानातील एक वाघाची जोडी देण्यात

जुनागढ येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालय येथन आशियाई सिंह आणण्याकरिता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांना प्रस्ताव

आहे. सक्करबाग येथून आणलेल्या सिंहाचा जन्म जंगलातून पकडलेल्या सिंहापासून झालेला असून त्यांचे वय ३ वर्षे आहे. या सिंहांच्या बदल्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील बजरंग आणि दुर्गा नावाच्या वाघांना सक्करबाग प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात येणार आहे. बजरंग (६ वर्षे) आणि दुर्गा (३ वर्षे) यांना चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून

सादर करण्यात आला होता. नर प्राणिसंग्रहालयात सन १९७५-७६ मध्ये

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली हे १०६.९४ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरलेले निसर्ग संपन्न आणि जैवविविधतेने नटलेले वन क्षेत्र आहे. याच उद्यानात असलेल्या

सिंहाला डी- ११, तर मादी सिंहाला सिंह सफारी सुरू करण्यात आली. सिंह मुंबई, ता. २५ : गुजरात येथील डी- २२ असे नाव देण्यात आले सफारी हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आणि उद्यानाच्या महसुलाचे मुख्य स्रोत आहे. सुरुवातीला उद्यानातील सिंह हे मुख्यतः सर्कसमधील आशियाई आणि आफ्रिकन सिंहापासून जन्मलेले संकरित सिंह होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्या तपासणीत त्यांनी संकरित सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केली. यामुळे कालांतराने सिंहांची संख्या कमी होत गेली. गेल्या ऑक्टोबर महिन्यात रवींद्र या १७ वर्षे वयाच्या सिंहाच्या मृत्यूनंतर उद्यानात ११ वर्षे वयाचा एकच जेस्पा नावाचा नरसिंह शिल्लक आहे. त्यालासुद्धा वृद्धापकाळातील आजाराने ग्रासले असल्याने त्याला पर्यटकांना दाखवण्यात येत नाही.

## भूसंपादनासाठी कर्जपुरवठा हवा!

यावेळी उपस्थिती होती. महाराष्ट्राने २९०० कोटी रुपये कर्जाचा प्रस्ताव केंद्राला दिला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असल्याचा दावा करताना फडणवीस यांनी, लघु उद्योगांना निवृत्तीवेतनाचे अनुदान मिळावे, अशीही सूचना केंद्रीय अर्थमंत्र्यांना दिली.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रीय पेन्शन

योजनेमध्ये केंद्राकडे जमा असलेले छत्तीसगडचे १७,२४० कोटी रुपये केंद्राने परत द्यावे. हा निधी स्वतंत्र निवृत्ती वेतन योजनेसाठी उपयोगात आणण्याचे सतोवाचही त्यांनी केले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी पॅकेजिंग साहित्यावरील जीएसटी भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्याद्वारे आर्थिक मदत केल्याबहल केंद्राचे आभार मानले.



### १८ वरून १२ टक्क्यांवर आणावा, अशी मागणी केली. दरम्यान, बहतांश राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी कर्ज घेण्याची मर्यादा वाढवल्याबद्दल तसेच आगाऊ दोन हप्ते आणि

रामदेव बाबांचे आक्षेपार्ह विधान

🕥 पान १ वरून असल्याने त्यांच्याकडे तरुण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्या शंभर वर्षांपर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत. त्या नेहमीच मोजून-मापून खात असल्याने त्या आनंदी राहतात. त्यांच्याकडे पाहावे तर त्या लहान मुलाप्रमाणे हसत असतात. त्या हसत राहतात, ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.' लहान मुलांना कोण कपडे घालतो, ते तर आठ ते १० वर्षांचे होईपर्यंत उघडेच फिरत असतात, असे उदाहरण त्यांनी दिले.

कोश्यारी यांचे मराठीवर प्रेम : अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांना पत्रकारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, 'राज्यपालांना मी ओळखते.

राज्यात येऊन मराठी भाषा शिकृन घेतलेले ते एकमेव राज्यपाल आहेत. त्यांचे मराठी भाषेवर प्रेम आहे. अनेकदा बोलता-बोलता ते वेगळे बोलत असतात; परंतु लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात. राज्यपालांना मराठी माणसांविषयी खूप प्रेम आहे.' श्रद्धा वालकर बोलताना, हत्याकांडाविषयी तिला अशाप्रकारे न्याय मिळाला पाहिजे की पुन्हा कोणी स्त्रियांवर हात उचलता कामा नये, असे त्या

काळे फासण्याचा इशारा रामदेव बाबा यांच्या विधानावरून त्यांच्यावर टीका होत आहे. 'महिलांनी कोणती वेशभूषा करावी, हा त्यांचा प्रश्न आहे,' असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी, रामदेवबाबा पुण्यात

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण अनिधकृत बांधकाम नियंत्रण विभाग, मुख्यालय

जा.क्र. कडोंमपा/अबांनि/मुका/४९४ विषय : – अनिधकृत बांधकाम नियंत्रण विभागाची निविदा सूचना क्र.१/२०२२–२३ मध्ये केलेल्या दुरुस्तीबाबत

महापालिका क्षेत्रामधील धोकादायक /अतिधोकादायक इमारती व अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री व मनुष्यबळ पुरविणे या कामाची निविदा सूचना क्र.१/२०२२-२३ ही दै. वृत्तपत्रात व ई–टेंडरींगद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर निविदेबाबत 'निविदापूर्व बैठक' दि.१५.११.२०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता मा. अतिरिक्त महोदय यांच्या दालनात संपन्न झाली. सदर बैटकीत घेतलेल्या निर्णयानुसार (इतिवृत्तनुसार) आणि मा. आयुक्त महोदय, यांच्या दि. २४/११/२०२२ रोजीच्या मंजूरीनुसार निविदेत खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.

निविदा सूचना क्र. १/२०२२-२३ मध्ये केलेला बदल/दुरूस्ती १ प्रसिद्ध केलेल्या कामाचा कालावधी २ वर्ष आहे. २ महापालिका क्षेत्रात उंचीवर असलेले अनिधकृत होडिंग्ज, बॅनर/ निविदा पत्रकात Hydrolic Ladder हा नविन आयटम पोस्टर/बोर्ड इ. काढण्याकरिता ठेकेदाराकडे Hydrolic Ladder अ.क. १६ वर वाढविण्यात आलेला आहे. वाहन असणे आवश्यक आहे. हा आयटम निविदेत समाविष्ट करणे. ३ प्रसिद्ध केलेली जीएसटीसह निविदा शुल्क रू.२९,५००/-बदल/दुरूस्ती केलेली निविदा शुल्क रू.३,५४०/-४ प्रसिद्ध केलेली इसारा रक्कम रू. १०,००,०००/-बदल/दुरूस्ती केलेली इसारा रक्कम रू.१,५०,०००/-बदल/दुरूस्ती केलेली सुरक्षा ठेव रक्कम रू. १६,००,०००/ ५. | प्रसिद्ध केलेली सुरक्षा ठेव रक्कम रू.४०,००,०००/-

उपरोक्त बदल मा. आयुक्त महोदय, यांच्या २४/११/२०२२ रोजीच्या मंजूरीनुसार, व निविदा समितीची दि. १५.११.२०२२

रोजी ४.०० वाजता झालेल्या निविदा पूर्व बैठकिच्या दि.१७/११/२०२२ रोजीच्या इतिवृत्तानुसार आणि शासन निर्णय क्र.

जा.क्र. कडोंमपा/जसंवि/मुका/७६५ दिनांक: २५/११/२०२२

सीएसटी/२०१७/प्र.क्र.०८/ इमा–२ मंत्रालय मुंबई ३२, दि. २९.९/२०१८ नुसार करण्यात येत आहेत. (डॉ. सुधाकर जगताप) उप आयुक्त (अबांनि), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

## sanofi

नोंदणीकृत कार्यालय: सनोफीहाऊस, सीटीएस. क्रमांक ११७-बी, एल अँड टी बिझनेसपार्क, साकी विहार रोड, पवई, मुंबई ४०००७२.

नीक्रमांक: (९१-२२) २८०३२००० फॅक्सक्रमांक: (९१-२२) २८०३२९३९ कॉपरिट ओळल क्रमांक: एल२४२३९एमएच१९५६पीएलसी००९७९४ वेबसाईट: www.sanofiindialtd.com • ई-मेल: IGRC.SIL@sanofi.com

### टपाल मतदानाची सूचना

सभासदीना याद्वारे कळवण्यात येत आहे की कॉरपोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे ८ डिसेंबर २०२१ तारखेचे जारीकरण्यात आलेले सर्वसाधारण परिपत्नक क्र. १४/२०२०, दिनांकित ८ पृप्रिल २०२०, १३ पृप्रिल २०२० तारखेचे सर्वसाधारण परिपत्नक क्र. १७/२०२०, १५ जून २०२० तारखेचे सर्वसाधारण परिपत्नक क्र. २२/२०२०, २८ सप्टेंबर २०२० तारलेचे सर्वसाधारण परिपलक क्र. ३३/२०२०, ३१ डिसेंबर २०२० तारलेचे सर्वसाधारण परिपलक क्र. ३९/२०२०, २३ जून २०२१ तारखेचे सर्वसाधारण परिपत्नक क्र. १०/२०२१ आणि ८ डिसेंबर २०२१ तारखेचे सर्वसाधारण परिपत्नक क्र. २०/२०२१ यांचे अनुपालन करून केवळ ज्यांचे ईमेल-प्रह्रेसे सकंपनीसोबत/ नोंदणीकृत आहेत त्या सभासदांना आणि गुरुवार, १८ नोव्हेंबर २०२२ रोजी ("कट-ऑफतारीख") ज्यांची नावे कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये नोंदणीकृत आहेत किंवा डिपॉझटरीज द्वारे बाळगण्यात आलेल्याला भार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदणीकृत आहेत, त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कंपनीने ३ नोव्हेंबर २०२२ पासून कु. अन्नपूर्णा दास यांना कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह (गैर-स्वतंत्र) म्हणून नियुक्ती करण्यासाठी सभासदांची मंजुरी प्राप्तकरण्याकरिता ३ नोव्हेंबर २०२२ रोजी टपाल मतदानाची नोटीस पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

कंपनीने आपल्या सभासदांना दुरस्थई-मतदानाची सुविधा प्रदान करण्यासाठी नॅश्चनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवांचा वापर केलेला आहे. दुरस्थई-मतदानकालावधी हे सोमवार २८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ०९:०० (आयएसटी) वाजता सुरू होईल आणि मंगळवार २७ डिसेंबर २०२२ रोजी संघ्याकाळी ५.०० (आयएसटी) वाजता समाप्त होईल. त्यानंतर सीडीएसएल द्वारे ई-मॉड्युल अकार्यान्वित करण्यात येईल. त्यानंतर सीडीएस एलव्दरिई-मॉड्युल अकार्यान्वित करण्यात येईल. सभासदांचे मतदानाचे हक्क हे कट-ऑफ तारखेला कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलामधील त्यांनी षारणा केलेल्या हिश्याच्या प्रमाणात असतील. सभासदांच्या सहमतीबाबतचा किंवा असहनतीबाबतचा संपर्क व्यवहार हा केवळ दुरस्थई-प्रणाली द्वारे पार पडेल.

सभासदांना याची सुध्दा नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की सभासदाने ठरावावर एकदा का मतदान केल्यावर, सभासदाला तदनंतर त्यामध्ये बदल करण्यास किंवा पुन्हाएकदा मतदान करण्यासाठी अनुमती असणार नाही. ई-मतदानाची तपशील वार प्रक्रिया हीटपाल मतदान नोटिशीमधील नोंदींमध्ये देण्यात

नोटीस ही कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच <u>www.sanofiindialtd.com</u> येथे, स्टॉक एक्स्वेंजेसच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> येथे, व प्नएसई इंढीया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> येथे व प्नएसढीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u>

कंपनीच्या संचालकमंडळाने श्री ओंकार थिंडोरकर (एसीएस ४३०२९), भागीदार किंवा त्यांना अयशस्वी झाल्यामुळे श्रीमती दीप्ती कुलकर्णी (एसीएस ३४७३३), मेसर्स एमएमजेबी आणि असोसिएट्स एलएलपी चे भागीदार, कंपनी सचिवांना दुरस्तरित्या टपाल मतपन्निका आयोजित करण्यासाठी छाननीकर्ता म्हणूनई-मतदान प्रक्रियानिष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने नियुक्त केले आहे.

शंका असल्यास, सदस्य <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल लिहू शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: 1800 1020 990 आणि 1800 224 430 वर संपर्क साधू शकतात किंवा सनोफी हाऊस, सी टी एस येथे कंपनीच्या कंपनी सेक्रेटरी श्रीमती राधिका शाह यांच्याशी संपर्क साधू शकतात. क्रमांक ११७-बी, एल आणि टी बिझनेस पार्क, साकी विहार रोह, पवई, मुंबई - ४०० ०७२, किंवा igrc.sil@sanofi.com वर ईमेल पाठवा, जो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाच्या प्रक्रियेशी संबंधित तक्रारींचे निराकरण करेल

दिनांक: २५ नोव्हेंबर २०२२ स्थळ: मुंबई

कंपनी सचिव सदस्यत्व क्रमाक: ए१९३०८



